NATIONAL STANDARD (INDIA) LIMITED

Corporate Office: L2, Lodha Excelus, N.M Joshi Marg, Mahalaxmi, Mumbai 400 011, India

January 12, 2022

The Listing Dept.,

BSE Limited

Corporate Relationship Department

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street Mumbai- 400001 Scrip Code: **504882** Limited,

The Listing Dept.

The Calcutta Stock Exchange Association

7, Lyons Range, Calcutta- 700 001

Scrip Code: 024063

Dear Sir(s),

Sub: Newspaper Advertisement- Results for the quarter and nine months ended December 31, 2021

Pursuant to Regulations 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of newspaper advertisement of the unaudited financial results for the quarter and nine months ended December 31, 2021 as published in the following newspapers:

- 1. Financial Express
- 2. Mumbai Lakshadweep

This intimation is also being uploaded on the Company's website at www.nsil.net.in.

You are requested to inform your members accordingly.

Yours truly, For National Standard (India) Limited

Madhur Mittal

Company Secretary and Compliance Officer

Membership No.: A47976



FINANCIAL EXPRESS

SANOFI INDIA LIMITED (Formerly known as AVENTIS PHARMA LIMITED)

Registered Office: Sanofi House, CTS No. 117-B, L & T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai-400072 NOTICE is hereby given that the certificates for the undermentioned shares of the company has been ost and the legal heir of the said certificate have applied to the company for issue of duplicate shar partificate. Any person who has any claim in respect of the said certificates should lodge such claim to he Registered Office with 15 days from the date of publication of this Notice. In the absence of any claim

he Company shall proceed to issue duplicate certificate without further intimation Cert No Start Dist No. End Dist No. Shares Name of the Shareholder 00075840 Late Dattatray Narayan Maluste 15726 8327881 8327930 Late Dattatray Narayan Maluste 20905523 20905572 00075840 SANOFI INDIA LIMITED Place: Mumbai GIRISH TEKCHANDANI Date: 11/01/2022

Admission Open for

DIPLOMA IN PACKAGING THROUGH CORRESPONDENCE Course Duration 18 Months

ਜਨਤੀਰ ਚੋਹੇ/ਜੋੜ ਜਲਵਾਤ

ndian Institute of Packaging

Last date is extended till 31" January 2022

Eligibility:-Graduate in Science, Commerce, Arts, Engineering and Technology from UGC recognized University / Diploma from recognized technical board in Engineering / Technology are eligible for the course. Candidates should have minimum one-year industrial experience in the operational area like Production, Purchase, Marketing and Quality Control etc. Age: No age limit

For more details, please visit our website - www.iip-in.com & submit application form through Online. Contact Details :-

Mr. Nitin Raibole, T & E; +91-8692943727 Ms. Sreeja Balaji, T & E; +91-869185391 Mr. A.S. Ravi, A.D. T & E; +91-9869620990 Mr. Bhushan Surpur, A.D. +91-9821022112 Dr. Babu Rao Guduri, J.D. & Head T & E; +91-7208119238



E-Tender Notice for the Year 2021-2022

COMPANY SECRETARY

Digitally Signed & unconditional online tenders in form B-2 Agreement are invited by the Executive Engineer, Division-I, Nagpur Housing & Area Development Board, Nagpur, Gruha Nirman Bhavan, Opp. Deshpande Hall, Civil Lines, Nagpur- 440001, Phone No. 07122560649 & Fax no. 07122564939, Email ID: exengr01@gmail.com. It is not necessary for bidder to registered with state PWD/CPWD/MES/MHADA/CIDCO or any other Govt. agency / organization undertaking. The eligibility criteria is as per PWD Govt. circular no. Sankirna-2017/C.R.121 (part+II)Building. 2 https://mahatenders.gov.in.

Name of Work

Estimate Cost

EMD @ 0.5%

Cost of Documents

Pre bid meeting

Opening Authority

Period for Completion of work

Document sale Start to End

: Construction of Proposed Administrative Office Building for Nagpur Housing and Area Development Board At. Kh. No.12/1, Mouza Gadga, Civil Lines, Nagpur.

Rs. 58,08,91,376/-Rs.29,04,457/-

30 months (including monsoon)

Rs. 3,540/- (including GST).

12/01/2022@15.00 Hrs. To 08/02/2022@17.00 Hrs. 21/01/2022 @ 12.00 Hrs.

12/01/2022@15.00 Hrs. To 08/02/2022@17.00 Hrs. Bid submission Start to End Technical Bid Opening 09/02/2022 @ 15.00 Hrs.

Dy. Chief Engineer / Nagpur Board.

The detail tender notice and all other details are available on portal for e-tender. Contractor is required to get enrolled on the portal https://mahatenders.gov.in and get empanelled in relevant sub portal. The registered contractor has to obtain the Digital Certificate.

The tender document will be published online on the website https://mahatenders.gov.in on dt. 12/01/2022. Executive Engineer - I

Nagpur Housing And Area Development Board, Nagpur.

PARIVARTAN BUILDTECH PRIVATE LIMITED (In Liquidation) Liquidator: Mrs. Deepika Bhugra Prasad

Liquidator Address: E-10A, Kailash Colony, Greater Kailash-I, New Delhi -110048 Email: ssetsale2@aaainsolvency.in | parivartan@aaainsolvency.com Mob.: 8800865284 (Mr. Wasim & Mr. Puneet Sachdeva)

E-Auction

Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016 Date and Time of E-Auction: 25" January, 2022 at 12.00 pm to 2.00 pm Last Date of EMD submission: 24th January, 2022 (With unlimited extension of 5 minutes each)

Sale of Assets and Properties owned by Parivartan Buildtech Private Limited (in Liquidation) forming part of Liquidation Estate formed by the Liquidator, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Bench-II, New Delhi vide order dated 17th August, 2020. The sale will be done by the undersigned through the e-auction platform https://aaa.auctiontiger.net.

Block Reserve

Price

Initial Incremental

EMD Amt.

(INR)

Assets

		(IINR)	(merc)	(marx)
Tipper Trucks- MAHINDRA BLAZO 25 (6x4) (Qty. 01) (Burnt Condition) at Village Bhagwanpur, Isagarh, Distt. Ashok Nagar, Madhya Pradesh (MP07HB5892)	A	3.63 Lacs	36 Thousand	50 Thousand
Plant and Machinery at Village Bhagwanpur, Isagarh, Distt. Ashok Nagar, Madhya Pradesh	В	73.35 Lacs	7 Lacs	3 Lacs
Gen Set 600 KVA- Located at Near Nokha minerals, Village Bhogas, Sarund, Bikaner	С	11.91 Lacs	1 Lacs	40 Thousand
Plant and Machinery at Digha, Benskothi, Gate no. 97, Junglepeer, Post Digha, Patna, Bihar (Including Concrete Batching Mixing Plant, 140 KVA and 250 KVA DG Set)	D	44.13 Lacs	4 Lacs	1 Lacs
Civil Contractor Construction Equipments – Mahindra Road Master G75 Grader (Qty-2) at Village Bhagwanpur, Isagarh, Distt. Ashok Nagar, Madhya Pradesh. (Separate E-auction for each equipment can be done)	E*	25.40 Lacs	2.50 Lacs	50 Thousand per Const. equipment
Civil Contractor Construction Equipment's - Power Pavers SF 1700 (Qty-2) at Village Bhagwanpur, Isagarh, Distt. Ashok Nagar, Madhya Pradesh. (Separate E-auction for each equipment can be done)	F'	1.50 Crores	15 Lacs	2 Lacs Per Const. equipment
All the assets under Block A-F (Consolidated)	G	3.0842 Crores	30 Lacs	5 Lacs

Professionals LLP i.e.https://insolvencyandbankruptcy.in/public-announcement/parivartangroup-pvt-ltd/ Deepika Bhugra Prasad Liquidator in the matter Parivartan Buildtech Private Limited IBBI Regn. No.: IBBI/IPA-003/IP-N000110/2017-2018/11186) Address: E-10A, Kailash Colony, Greater Kailash - I, New Delhi -110048

IS AND WITHOUT RECOURSE BASIS" through approved service provider i.e. E-Procurement

Technologies Limited and the terms and conditions shall be referred to at the website of the

service provider i.e. https://aaa.auctiontiger.net and at the website of AAA Insolvency

Email: assetsale2@aaainsolvency.in, assetsale1@aaainsolvency.in, deepika.bhugra@gmail.com Date: 12/01/2022 Contact Person: Mr. Wasim & Mr. Puneet Sachdeva: +91-8800865284

SPANDANA SPHOORTY FINANCIAL LIMITED Registered Office: Plot No.31&32, Ramky Selenium Towers, Tower A, Ground

Floor, Financial Dist., Nanakramguda, Hyderabad - 500032 (TG). Website: www.spandanasphoorty.com | Phone No.: 040-45474750 |

E-mail: secretarial@spandanasphoorty.com POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

the Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the 'Rules'), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the relaxations and clarifications issued by Ministry of Corporate Affairs ('MCA') vide General Circular No. 14/2020 dated April 8, 2020 General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15 2020. General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021 and General Circular No.20/2021 dated December 8, 2021 ('MCA Circulars') and Circular Nos SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P 2021/11 dated January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI') we are furnishing the following details:

a)The business to be transacted through voting only by electronic means - for seeking approva of the Members for the issue of securities by means of Qualified Institutional Placements ("QIPs") b)Date of completion of dispatch of Postal Ballot Notice to Members through e-mail - Tuesday,

c) The Company has sent an email of the Postal Ballot Notice dated January 11, 2022 to all the Members whose name appeared on the Register of Members/ Record of Depositories received from National Securities Depository Limited/ Central Depository Services (India) Limited (Depositories) as on Friday, January 7, 2022 (cut-off date) and whose email addresses are

registered with depository participant(s). A person who is not a Member as on the cut-off date should treat this advertisement for information purpose only. d)The requirements of sending physical Postal Ballot Notice to the Members have been

dispensed with vide MCA Circulars. e)Details of the process and manner of remote e-voting along with the User ID and password are provided over email to all Members who have registered their email addresses. The instructions for voting through electronic means are provided to all Members as part of the Postal Ballot Notice. f) The Company has engaged KFin Technologies Private Limited ('KFintech') for facilitating

g)For Members who have not registered their email addresses or have not received email the Postal Ballot Notice may obtain the user ID and password by sending a request at evoting@kfintech.com secretarial@spandanasphoorty.com or contact KFintech, Company's Registrar and Share Transfer Agent at 1800-309-4001 or the Company at 040-4547 4750 between 10.00 am and 5.00 pm on all working days (except Saturday and Sunday) till 48 hours prior to the closure of the voting period. n)Members who have not registered their email address and in consequence could not receive the Postal Ballot Notice may temporarily get their email address registered with the RTA, by clicking the link: https://ris.kfintech.com/clientservices/postalballot and following the registration process as guided thereafter. Post successful registration of the email address, the Member will receive soft copy of the Postal Ballot Notice at his/her registered email address and the procedure for e-voting along with the User ID and the Password to enable remote e-voting for this Postal Ballot Notice. In case of any queries, Member may write to einward.ris@kfintech.com. i)It is clarified that for permanent registration of email address, the Members are however requested to register their email addresswith the Depositories /Depository Participant.

i)The date and time of commencement of voting through electronic means - Wednesday, January 12, 2022 (10:00 Hours IST) k) The date and time of end of voting through electronic means - Thursday, February 10, 2022

(17:00 Hours IST). The remote e-voting platform will be disabled at 17:00 Hours IST on Thursday, February 10, 2022 by KFintech. Once the vote on resolution is cast by the Members, the Members shall not be allowed to change it subsequently.

m)Website address where Postal Ballot Notice is displayed - Company www.spandanasphoorty.com and KFintech - https://evoting.kfintech.com. Postal Ballot Notice is also submitted to BSE Limited and National Stock Exchange of India Limited and the same are also available on their websites. n)Contact details of the person responsible to address the grievances connected with the remote e-voting: Mr. Ramesh Periasamy, Company Secretary and Compliance Officer, Corporate Office -

Plot No: - 31 & 32. Ramky Selenium, Tower A. Ground Floor, Financial District, Nanakramguda Hyderabad-500032 (TS). Telephone Number: 040-45474750(except Saturday and Sunday). Email Id: secretarial@spandanasphoorty.com. o) The Company has appointed Mr. Y Ravi Prasada Reddy (Membership No. FCS 5783), Proprietor, RPR & Associates, Practicing Company Secretaries (CP No. 5360), Hyderabad as Scrutinizer for conducting the remote e-voting process thereto in accordance with the provisions of the Act

read with the Rules and the MCA Circulars in a fair and transparent manner. e results of the remote e-voting will be declared on Friday, February 11, 2022 at the Reg office of the Company, the results of the remote e-voting along with the scrutinizer's report will be uploaded on the Company's website www.spandanasphoortv.com and will be communicated to the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and BSE Limited at

www.bseindia.com, where the equity shares / securities of the Company are listed. By the Order of the Board of Directors of For Spandana Sphoorty Financial Limited

Revised Day and Date

Ramesh Periasamy

Company Secretary and Compliance Officer Date: January 11, 2022

Place: Hyderabad

OFFICE OF THE EX. ENGINEER (CIVIL) PLANT WW C/o CE(WW) DELHI JAL BOARD: GOVT.OF N.C.T.DELHI CHANDRAWAL: WATER WORKS NO.II CIVIL LINES: DELHI-54 Office Telphone No.:-23815504

E-mail:- eecplantww.djb02@gmail.com PRESS NIT No. 32 (Item No.1, 2, 3, 4 & 5)/(2021-22)

Name of Work Estimated Earnest Money Tender Publication Last date & time (Fresh) ❖ As per the Proce- date of tender for receipt of clause of additional ssing tender from einformation of NIT Fee procurement procurement (Fresh) Para No. I/C-(i) Solution 1000/-10.01.2022 24.01.2022 1. Construction of Sump near Raw Water Pump House at 5212289/ 104300/-Haiderpur WW Phase-I. (Tender ID: 2022_DJB_ 214430_I) 94100/-24.01.2022 2. Special repair and renovation of administrative building at 4703920/-10.01.2022 Haiderpur Water Works. (Tender ID: 2022_DJB_214435_1) 3. Special repair/renovation of Automation Building and Store 3266367/-65500/-10.01.2022 24.01.2022 Room at Haiderpur WW-II. (Tender ID: 2022 DJB 214437 1) 4. Development of Auditorium/ Conference Hall /Training Centre in 4420788/-88500/-500/-10.01.2022 24.01.2022 place of Alum Storage House at Haiderpur WW-II. (Tender ID: 2022 DJB 214439 1) 5. Special repair/renovation of Administrative Block at Bawana 3791691/-75900/-10.01.2022 24.01.2022 Water Treatment Plant. (Tender ID: 2022 DJB 214442 1)

The more detail required above can be seen on website www.delhi.govtprocurement.com

ISSUED BY P.R.O. (WATER) EX. ENGINEER(C) PLANT, WW Advt. No. J.S.V. 990 (2021-22) C/o ACE(P)-2 "STOP CORANA; WEAR MASK, FOLLOW PHYSICAL DISTANCING, MAINTAIN HAND HYGIENE"

NATIONAL STANDARD (INDIA) LIMITED CIN: L27109MH1962PLC265959

Regd. Office: 412, Floor- 4, 17G, Vardhaman Chamber, Cawasji Patel Road, Horniman Circle, Fort, Mumbai - 400 001; **Tel.:** 912261334400; **Fax:** +912223024420 Website: www.nsil.net.in; E-mail: Investors.nsil@lodhagroup.com

EXTRACTS OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE **MONTHS ENDEDE 31-DECEMBER-2021** For the For the For the

No.	Particulars	Quarter ended	Nine months ended	quarter ended
		31-Dec-21	31-Dec-21	31-Dec-20
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Income from Operations	442.32	2,358.62	316.30
2	Net Profit/(Loss) for the period before Tax (before			
	Tax, Exceptional and / or Extraordinary items)	374.26	1,987.72	266.80
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after			
	Exceptional and / or Extraordinary items)	374.26	1,987.72	266.80
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after			
	Exceptional and / or Extraordinary items)	286.45	1,433.84	172.05
5	Total Comprehensive Income for the period			
	[(Comprising Profit / (Loss) for the period			
	(after tax) and Other Comprehensive Income			
	(after Tax)]	286.45	1,433.84	172.05
6	Equity share capital (Face Value of Rs. 10 each)	2000.00	2000.00	2000.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as			
	shown in the Audited Balance Sheet of the			
	previous year		19,154.28	
8	Earnings Per Share (Face Value of Rs. 10 each)			
	(not annualised)			
	Basic and Diluted	1.43	7.17	0.86

NOTE

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE Limited i.e. www.bseindia.com and of the Company i.e. www.nsil.net.in. For and on behalf of the Board

> For NATIONAL STANDARD (INDIA) LIMITED **Smita Ghag** (Director) DIN: 02447362

Place: Mumbai Date: 11th January 2022

SANATHNAGAR ENTERPRISES LIMITED

CIN: L99999MH1947PLC252768

Read. Office: 412, Floor- 4, 17G, Vardhaman Chamber, Cawasji Patel Road, Horniman Circle, Fort, Mumbai - 400 001; Tel.: 91.22.61334400; Fax: +91.22.23024420 Website: www.sanathnagar.in; E-mail: Investors.SEL@lodhagroup.com STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31-DECEMBER-2021

Sr. No.	Particulars	For the Quarter ended	For the Nine months ended	For the quarter ended	
		31-Dec-21	31-Dec-21	31-Dec-20	
= 0		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
1	Total Income from Operations	0.50	0.72	-	
2	Net Profit/(Loss) for the period before Tax (before				
	Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(11.57)	(20.04)	(7.48)	
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax				
	(after Exceptional and / or Extraordinary items)	(11.57)	(20.04)	(7.48)	
4	Net Profit/(Loss) for the period after Tax				
	(after Exceptional and / or Extraordinary items)	(11.57)	(20.04)	(13.81)	
5	Total Comprehensive Income for the period				
	[(Comprising Profit / (Loss) for the period (after				
	tax)and Other Comprehensive Income (after Tax)]	(11.57)	(20.04)	(7.48)	
6	Equity share capital (Face Value of Rs. 10 each)	315.00	315.00	315.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as				
	shown in the Audited Balance Sheet of the				
	previous year		(1,449.37)		
8	Earnings Per Share (Face Value of Rs. 10 each)		·		
	(not annualised)				
	Basic and Diluted	(0.37)	(0.64)	(0.24)	

NOTE

finabatian Mumbai

1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE Limited i.e. www.bseindia.com and of the Company i.e. www.sanathnagar.in.

For and on behalf of the Board For Sanathnagar Enterprises Limited Sanjyot Rangnekar (Director) DIN: 07128992 Pre- Offer Advertisement under Regulation 18(7) in terms of SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended, and Corrigendum to the Detailed Public Statement for the attention of the public shareholders of

ONESOURCE IDEAS VENTURE LIMITED

Open Offer by Mr. Vibhu Maurya ("Acquirer") to acquire upto 8,00,000 Equity shares of Rs. 10/- each for cash at a price of Rs. 16/- (Rupees Sixteen only) per Equity Share plus an Interest component ^ of

Registered Office: J.J. Manor, 2nd Floor, 146, Rukmani Lakshmipathy Road, Egmore, Chennai - 600 008, Tamil Nadu, India; Tel. No.: +91 44 4213 4343; Email: cs@osivl.com; Website: www.osivl.com;

₹ 7.54 (Rupees Seven & paise fifty four only) per Equity Share aggregating upto Rs. 1,88,32,000/- (Rupees One Crore Eighty Eight Lacs Thirty Two Thousand only), to the Public shareholders of Onesource Ideas Venture Limited ("Target Company") in accordance with the extant Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 ("SEBI (SAST) Regulations") ("Open Offer"). This Advertisement in accordance with Regulation 18(7) of the Takeover Regulations and Corrigendum to the Detailed Public Statement ("DPS") and is to be read together with: (a) the Public Announcement dated

October 13, 2021 ("PA"); (b) the Detailed Public Statement published on October 22, 2021 in Financial Express (English daily) all editions, Jansatta (Hindi daily) all editions, Mumbai Lakshdeep (Marathi daily) Mumbai edition and Makkal Kural (Regional language newspaper (Tamil, Chennai) where the Registered Office of the Target Company is situated) ("DPS") (d) the Letter of Offer dated January 01, 2022 ("LOF") is being issued by Saffron Capital Advisors Private Limited, on behalf of the Acquirer in respect of the Open Offer ("Pre Offer Advertisement cum Corrigendum"). The shareholders of the Target Company are requested to kindly note the following:

Offer Price is ₹ 16.00 /- (Rupees Sixteen Only) per Equity Share plus an Interest component ^ of ₹ 7.54 (Rupees Seven & paise fifty four only) per Equity Share ("Offer Price") payable in cash pursuant to the Securities

and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 (as amended) (SEBI (SAST) Regulations). There has been no upward revision in the Offer Price. ^ The interest amount shall however be payable to only those public shareholders who were holding shares in the Target Company when the previous open offer obligation had been triggered by Seller 2 (on May 27, 2017) and continue to remain as public shareholders till date. Committee of Independent Directors (hereinafter referred to as "IDC") of the Target Company has recommended that the Offer is fair and reasonable and in line with the SEBI (SAST) Regulations. Further, IDC

is of the view that the Offer Price is in line with the parameters prescribed by SEBI in the SEBI (SAST) Regulations. The IDC's recommendation was published on January 11, 2022 in the same newspapers in which the DPS was published. The Offer is not a competing offer in terms of Regulation 20 of SEBI (SAST) Regulations.

The dispatch of the LOF to all the Public Shareholders of the Target Company holding Equity Shares as on the Identified Date (being Thursday, December 30, 2021) has been completed on Tuesday,

January 04, 2022 (through registered post/speed post) and Thursday, January 06, 2022. (through electronic mode). Public Shareholders are required to refer to the Section titled "Procedure for Acceptance and Settlement of the Offer" at page 31 of the LOF in relation to inter alia the procedure for tendering their Equity

Shares in the Open Offer and are required to adhere to and follow the procedure outlined therein. A copy of the LOF (which includes the Form of Acceptance) will also be available on the websites of SEBI (https://www.sebi.gov.in), the Target Company (www.osivl.com), the Registrar to the Offer

(www.purvashare.com), the Manager (www.saffronadvisor.com), BSE (www.bseindia.com) from which the Public Shareholders can download / print the same. Instructions for Public Shareholders: In case the Equity Shares are held in physical form: Public Shareholders holding Equity Shares in physical form may participate in the Open Offer through their respective Selling Broker by providing the relevant information and documents as mentioned on page 32 and page 33 of the LOF along with Form SH-4.

their respective Selling Brokers by giving the details of Equity Shares they intend to tender under the Offer and as per the procedure specified on page 32 of the LOF. The Public Shareholders holding Shares in Demat mode are not required to fill any Form of Acceptance. In case of non-receipt of the LOF, the Public Shareholders holding the Equity Shares may participate in the Offer by providing their application in plain paper in writing signed by all shareholder(s), stating name, address, number of Equity Shares held, client ID number, DP name, DP ID number, number of Equity Shares tendered and other relevant documents as mentioned in the LOF. Public Shareholders have

In case the Equity Shares are held in dematerialised form: Public Shareholders who desire to tender their Equity Shares in the electronic / dematerialized form under the Offer would have to do so through

to ensure that their order is entered in the electronic platform by the Selling Broker which will be made available by BSE before the closure of the Tendering Period. The interest component of Rs. 7.54 which shall be payable to only those public shareholders who were holding shares in the Target Company on May 27, 2017 and continue to remain as public shareholders till date as stated in the Letter of Offer dated January 01, 2022 and who have validly tendered their shares in this Open Offer will be settled separately by Registrar to the Offer i.e Purva Shareregistry (India)

Status of Statutory and Other Approvals: As of the date of the LOF, to the best of the knowledge of the Acquirer, there are no statutory or other approvals required to complete the Offer. 10. In terms of Regulation 16(1) of the SEBI (SAST) Regulations, the Draft Letter of Offer was submitted to SEBI on October 29, 2021. All observations received from SEBI by way of their letter no. SEBI/HO/CFD/

DCR2/P/OW/2021/39695/1 dated December 28, 2021 in terms of Regulation 16(4) of the SEBI (SAST) Regulations have been incorporated in the LOF.

11. Schedule of Activities: Original Day and Date Activity

	ariginal salf and sale	trottoon and mile mate
Issuance of Public Announcement (PA)	Wednesday, October 13, 2021	Wednesday, October 13, 2021
Publication of DPS in the newspapers	Friday, October 22, 2021	Friday, October 22, 2021
Filing of the draft letter of offer with SEBI	Friday, October 29, 2021	Friday, October 29, 2021
Last date for a competitive bid	Tuesday, November 16, 2021	Tuesday, November 16, 2021
Last date for SEBI observations on draft letter of offer (in the event SEBI has not sought clarifications or additional information from the Manager to the Offer)	Wednesday, November 24, 2021	Wednesday, December 28, 2021
Identified Date*	Friday, November 26, 2021	Thursday, December 30, 2021
Letter of Offer to be dispatched to Eligible Shareholders	Friday, December 03, 2021	Thursday, January 06, 2022
Last date for revising the Offer price/ number of shares	Thursday, December 09, 2021	Wednesday, January 12, 2022
Last Date by which the committee of the independent directors of the Target Company shall give its recommendation	Wednesday, December 08, 2021	Tuesday, January 11, 2022
Date of publication of Offer Opening Public Announcement	Thursday, December 09, 2021	Wednesday, January 12, 2022
Date of commencement of Tendering Period (Offer Opening Date)	Friday, December 10, 2021	Thursday, January 13, 2022
Date of Expiry of Tendering Period (Offer Closing Date)	Thursday, December 23, 2021	Thursday, January 27, 2022
Last Date for completion of all requirements including payment of consideration	Thursday, January 06, 2022	Thursday, February 10, 2022
Last date for issue of post-offer advertisement	Thursday, January 13, 2022	Thursday, February 17, 2022

* Identified Date is only for the purpose of determining the Equity Shareholders of the Target Company as on such date to whom the Letter of Offer would be sent. It is clarified that all the shareholders holding Equity Shares of the Target Company (registered or unregistered) (except the Acquirer, Sellers and Promoter group of the Target Company) are eligible to participate in this Offer any time before the closure of this Offer.

Capitalised terms used but not defined in this Pre Offer Advertisement cum Corrigendum Advertisement shall have the same meanings assigned to such terms in the Public Announcement and/or DPS and/or LOF. The Acquirer accepts full responsibility for the information contained in this Advertisement and also for the obligations of the Acquirer as laid down in SEBI (SAST) Regulations. This Advertisement will also be available on SEBI's website at www.sebi.gov.in.

Issued on behalf of the Acquirer by the Manager to the Offer

SAFFRON CAPITAL ADVISORS PRIVATE LIMITED 605, Sixth Floor, Centre Point, J.B. Nagar, Andheri (East), Mumbai - 400 059, India: Tel. No.: +91 22 4082 0906; Fax No.: +91 22 4082 0999; Email id: openoffers@saffronadvisor.com; Website; www.saffronadvisor.com;

Investor grievance: investorgrievance@saffronadvisor.com; SEBI Registration Number: INM 000011211; Validity: Permanent; Contact Person: Varsha Gandhi



PURVA SHAREREGISTRY (INDIA) LIMITED

Tel. No.: +91 22 2301 2518 / 8261; Fax: Not Available Email id: support@purvashare.com; Website: www.purvashare.com Investor Grievance: support@purvashare.com

SEBI Registration Number: INR00001112; Validity: Permanent; Contact Person: Deepali Dhuri

Place: Mumbai, Maharashtra Date: January 11, 2022

For Advertising in TENDER PAGES

Date: January 10, 2022 Company Secretary

DUNCAN ENGINEERING LIMITED

(Formerly Schrader Duncan Limited) Regd Office: F-33 Ranjangaon MIDC

Karegaon, Tal. Shirur, Pune-412 209

Phone: 021-38660066.

Email:complianceofficer@duncanengg.com

CIN: L28991PN1961PLC139151

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant

to Regulation 29 of SEBI (Listing

Obligation and Disclosure Requirements)

Regulation, 2015 and other relevant

Regulations, a Meeting of Board of

Directors of the Company will be held

on Tuesday, 25th January 2022, inter

alia, to consider and approve the

standalone unaudited Financial Results

of the Company for the quarter ended

The notice is available in the website of

the Company www.duncanengg.com

and also on the website of the stock

For Duncan Engineering Limited

Rajib Kumar Gope

exchange www.bseindia.com.

31st December, 2021.

Place: Pune

Sd/-

9029012015 Landline No.: 67440215

JITENDRA PATIL Mobile No.:

Contact

Unit No.9, Ground Floor, Shiv Shakti, Industrial Estate, J.R. Boricha Marg, Lower Parel East, Mumbai - 400011, Maharashtra, India:

सीआयएन : यू७४८९९डीएल१९९३पीएलसी०५४२५९ नोंद.कार्या.: पी-१४, ४५/९०, पी ब्लॉक, १ला मजला, कॅनॉट प्लेस, नवी दिह्री-११०००१. केंद्रीय कार्यालय: ए-३/४/५, क्लब १२५, टॉवर बी, २रा मजला, सेक्टर-१२५, नोईडा, उत्तर

ताबा सूचना ((परिशिष्ट ४) नियम ८(१))

RELIGARE | HOME LOANS

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड रनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा क्र.५४/२००२) अंतर्गत **रेलिगेअर हौर्सिग डेव्हलपर्मेट फायनान्स कॉर्पोरेशन लि. (आरएचडीएफसीएल)** नॅशनल हौसिंग बँकेसह नोंदणीकृत हौसिंग फायनान्स कंपनी (भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पुर्णत: मालकीची) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खालील कर्जदार व सहकर्जदार यांना **२६.०६.२०२१** रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार **राजेश्री बबन पालांडे, बबन परबतराव पालांडे यांची मुलगी, रा/ठिः ५८२, आदर्श** गंगर, जुने हिल क्वार्टर्स, आरे मिल्क कॉलनी, नागेश्वर मंदिर जवळ, गोरेगाव पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००६५ दूरध्वनी क्र.९६६४९४६१२६ तसेच ः एस कमर्शियल कॉर्पोरेशन, जी-१८, वॉर्शिंग्टन प्लाङ्गा, रत्नो हॉटेल जवळ, एस.व्ही.रोड, गोरेगाव पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-४०००६२ आणि चंद्रकांत तुकाराम जाधव, तुकाराम जाधव यांचा मुलगा, रा/ठि.ः खोली क्र.३-२१, सूर्या कॉम्पलेक्स, इमारत क्र.३, स्टेशन रोड, हुमा थिएटर जवळ, काँजुरमार्ग, भांडुप पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-४०००७८ **दरध्वनी क्र.:९००४५९८७८५** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आंत देय रक्कम **हे.९,०४,५६३.८१/- दि.२४.०६.२०२१** रोजी पासून व्याजासह जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार हे वर नमद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असन कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा **दि.१० जानेवारी, २०२२** रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **आरएचडीएफसीएल** यांच्याकडे सूचनेत नमुद केलेली रक्कम **दि.२४.०६.२०२१ रोजी रू.९,०४,५६३.७१/-** आणि व्याज, इतर शुल्क जमा

कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) नुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की. जर कर्जदारांनी विक्री किंवा हस्तांतर तारखेपुर्वी कोणत्याही वेळी संपुर्ण रक्कम तसेच त्यावरील शुल्क व खर्च यासह एकत्रित रक्कम **आरएचडीएफसीएल**कडे जमा केल्यास प्रतिभूत मालमत्तेची **आरएचडीएफसीएल**द्वारे विक्री किंवा हस्तांतर केले जाणार नाही आणि प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री किंवा हस्तांतरणाकरिता **आरएचडीएफसीएल**कडून कोणतीही कारवाई केली जाणार नाही.

मालमत्तेची अनुसूची

पलॅट क्र.४०५. ४था मजला. साई सिध्दी अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, क्षेत्रफळ २९.६२ चौ.मी., एस.क्र. सर्वे क्र.९०, हिस्सा क्र.२, क्षेत्रफळ १५०८ चौ.मी., एकूण जमिन ०-२३-०, ॲसेड रू.५.००, गाव -विरार, विरार पूर्व, तालुका वसई, जिल्हा पालघर, वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत, वसई तालुका, जिल्हा पालघर येथे सब-रजिस्ट्रार ऑफ ॲश्युरन्सच्या मर्यादेत, वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मर्यादेत, वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मर्यादेत, उप-निबंधक वसई

ठिकाण: मुंबई दिनांक : १०.०१.२०२२

प्राधिकृत अधिकारी मे. रेलिगेअर हौसिंग डेव्हलपर्मेट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

जाहिर नोटिस

माझे अशिल श्रीमती, वनमाला मदन याबाजी, प्रिया मदन याबाजी आणि प्रविण मदन याबाजी नोटिसी द्वारे जाहिर करतात की.

मिळकतीचे वर्णन :-

१) मौजे माजिवडा, ता. जि. ठाणे येथील सर्वे नं. १८९/१/१(पै), १९०/(पै), १९१/(पै), १९२/ १(पै), १९३/१, १९४/२, १९४/४(पै), २०२/१(पै), २०२/५(पै) व २०२/६, या जमिन मिळकतीवरील तसेच ठाणे महानगरपालिका यांच्या हद्दीतील व दुय्यमनिबंधक ठाणे यांच्या अधिकारक्षेत्रातील प्लॅट नं. ए-३०३, ३ रा मजला, हेलेक्स को.ऑ.होै.सो.लि. उन्नती गार्डन,

प्रभाकर कुंटे मार्ग, पोखरण रोड नं. १, ठाणे (प) ४००६०६. २) मौजे माजिवडा, ता. जि. ठाणे., ०००येथील सर्वे नं. **२०७ व २०८** या जमिन मिळकतीवरील तसेच ठाणे महानगरपालिका यांच्या हद्दीतील व दुय्यमनिबंधक ठाणे यांच्या अधिकारक्षेत्रातील प्लॅट नं. ६०६, ३रा मजला, वर्तकनगर ओम साई को.ऑ.हौ.सो.लि. बिल्डिंग नं. १९, पोखरण रोड नं.

१. वर्तकनगर, ठाणे (प) ४००६०६ सदर वरील वर्णन केलेले फ्लॅटस् यांचा नोटिसी मध्ये उल्लेख सदरह मिळकत असा केलेला आहे वर उल्लेख केलेल्या मिळकती या माझे आशिल श्रीमती वनमाला मदन याबाजी, यांचे पती व प्रिया मदन याबाजी आणि प्रविण मदन याबाजि यांचे वडील मदन एस याबाजी यांच्या नांवे असन त्यांचे दिनांक २४.०१.२०१८ रोजी निधन झालेले आहे. मदन एस याबाजी यांनी त्यांच्या हयातीत कोणत्याही प्रकार चे मृत्य्/इच्छापत्र केलेले नाही तसेच त्यांच्या मृत्युपश्चात त्यांना माझे अशिल श्रीमती

वनमाला मदन याबाजी (पत्नी), प्रिया मदन याबाजी (मुलगी) आणि प्रविण मदन याबाजी (मुलगा) हे तिघेच वारस आहेत त्यामुळे सदर वर उल्लेख केलेल्या

मिळकती मध्ये माझ्या अशिलांचा अविभाज्य हिस्सा आहे. माझ्या अशिला पैकी प्रिया मदन याबाजी (मुलगी) आणि प्रविण मदन याबाजी (मुलगा) हे दोघे त्यांच्या स्वडच्छेने त्यांचा वरील वरील मिळकती मधील आपला अविभाज्य हिस्सा / हक्क हा त्यांची आई श्रीमती वनमाला मदन याबाजी हीच्या लाभात सोडण्यास इच्छुक आहे त्यासाठी हक्कसोड पत्र नोंदणी करावयाचे आहे तरी सदर मिळकती बाबत कोणीही व्यक्ति, पक्ष किंवा संस्थेचा हक्क दावा किंवा हितसंबंध असेल तर त्यांनी सदर नोटिस प्रकाशीत झाल्या पासून १५ दिवसाच्या आत माझ्या आशिलांना योग्यत्या पुराव्यासह त्यांच्या राहत्या घरी संपर्क करावा किंवा माझ्या कार्यालयाच्या खालील पत्यावर संपर्क साधावा त्यानंतर उद्भवलेल्या कोणताही हक्क दावा किंवा हितसंबंध गृहित धरले जाणार नाही व पुढील कार्यवाही पुर्ण केली जाईल याची नोंद घ्यावी.

ठिकाण: ठाणे

सही/-दिनांक : ११.०१.२०२२ ॲड. अनिस मिर्झा वेग

नॅशनल स्टॅण्डर्ड (इंडिया) लिमिटेड

सीआयएन: एल२७१०९एमएच१९६२पीएलसी२६५९५९

नोंदणीकृत कार्यालय: ४१२, ४था मजला, १७जी, वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४००००१. दुर.:+९१-२२-६१३३४४००, फॅक्स:+९१-२२-२३०२४४२०, वेबसाईट:www.nsil.net.in,

ई-मेल:investors.nsil@lodhagroup.com ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेली तिमाही
तपशील	३१.१२.२१ अलेखापरिक्षीत	३१.१२.२१ अलेखापरिक्षीत	३१.१२.२० अलेखापरिक्षीत
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	882.32	२३५८.६२	३१६.३0
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	३७४.२६	१९८७.७२	२६६.८०
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	३७४.२६	१९८७.७२	२६६.८०
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	२८६.४५	१४३३.८४	१७२.०५
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (वर्षाकरिता एकत्रित नफा/(तोटा)			
(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	२८६.४५	१४३३.८४	१७२.०५
समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रति)	2000.00	2000.00	2000.00
राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद			
पत्रकात दिल्यानुसार		१९१५४.२८	
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)			
मूळ व सौमिकृत	१.४३	७.१७	0.८६
Am.			

सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ नुसार स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचा उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.nsil.net.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करीता नॅशनल स्टॅण्डर्ड (इंडिया) लिमिटेड स्मिता घाग

डीआयएन:0२४४७३६२

ठिकाण: मुंबई दिनांक: ११ जानेवारी, २०२२

सनथनगर इंटरप्रायझेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ४१२, ४था मजला, १७जी, वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर.:९१-२२-६१३३४४००, फॅक्स:९१-२२-२३०२४४२०, वेबसाईट: www.sanathnagar.in, ई-मेल: investors.SEL@lodhagroup.com

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	संपलेली	संपलेली	संपलेली
	तिमाही	नऊमाही	तिमाही
तपशील	३१.१२.२१ अलेखापरिक्षीत	३१.१२.२१ अलेखापरिक्षीत	३१.१२.२० अलेखापरिक्षीत
·			जलखायारद्वात
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	0.40	0.62	-
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	(११.५७)	(२०.०४)	(৬.४८)
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	(११.५७)	(२०.०४)	(১४८)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	(११.५७)	(२०.०४)	(१३.८१)
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (वर्षाकरिता एकत्रित नफा/(तोटा)			
(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(११.५७)	(२०.०४)	(১४.৶)
समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रति)	३१५.00	३१५.००	३१५.00
राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद			
पत्रकात दिल्यानुसार		(१४४९.३७)	
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)			
मूळ व सौमिकृत	(⊍€.0)	(0.58)	(0.78)
टीप:			

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०९५ च्या नियम ३३ नुसार स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचा उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.sanathnagar.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्या वतीने व करीता सनथनगर इंटरप्राईजेस लिमिटेडकरीता

ठिकाण : मुंबई दिनांक : ११ जानेवारी, २०२२ (डीआयएन: ०७१२८९९२)

जाहीर सूचना

श्री. बद्रीनाथ नारायणराव हे फ्लॅट क्र.बी/४, १०२, १ला मजला, विणा नगर नं.२ कोहौसोलि. एल.बी.एस. मार्ग, मुलुंड (प.), मुंबई-४०००८०, एस.क्र.२३९(भाग), २४१(भाग) व २४२(भाग) व २४३, हिस्सा क्र.२(भाग) व हिस्सा क्र.४(भाग), सीटीएस क्र.२२/१, २२/२, २३, ६२१, ६२१/१ गाव मलंड सारुथ सॅलसेट तालका मंबई उपनगर जिल्हा ही जागा खरेदी करू इच्छित आहेत (१) सदर फ्लॅट भागुभाई रावजीभाई मिस्त्री यांनी विणा इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून दिनांक २८ एप्रिल, १९८० रोजीचे करारनामानुसार खरेदी केला होता. (२) भागुभाई रावजीभाई मिस्त्री यांनी सदर फ्लॅट गोविंदजी मोनजी पालन यांना दिनांक १३ जून, १९९३ रोजीचे करारनामानुसार विक्री केले. (३) गोविंदजी पालन यांनी सदर फ्लॅट गुरुमुखदास हसानंद मोटवैन यांच्याकडे दिनांक १६.०६.१९९४ रोजीचे विक्री करारनामानसार विक्री केले. आता सदर फ्लॅट श्री. बदीनाथ नारायणराव यांनी गरुमखदास मोटवैन यांच्याकडून खरेंदी केले आहे.

उपरोक्त सर्व तीन करारनामा आजच्या तारखेपर्यंत कोणत्याही उपनिबंधक कार्यालयात नोंद्र नाहीत म्हणून सदर वृत्तपत्र सूचना देण्यात येत आहे.

श्री. बद्दीनाथ नारायणराव यांनी करुर वैश्य बँक लिमिटेड, मुलुंड शाखा, मुंबई यांच्याकडे सदर फ्लॅट तारण ठेवण्याचे निश्चित केले आहे

जर कोणा त्यन्तीस सदर फ्लॅट मालमूना /जमीन मालमूना किंता भागावर कोणवादी अधिकार, टावा हक्क मागणी किंवा हित असल्यास प्रकाशनापासन १५ दिवसांत लेखी स्वरुपात आमच्याकडे कळवावे सदर सूचना कालावधीनंतर कोणी व्यक्ती किंवा अन्य इतर प्राधिकरणाकडून कोणतीही माहिती मिळाल्यास ते करुर वैश्य बँक लिमिटेड, मुलुंड शाखा, मुंबई यांच्या अधिकारावर अवलंबून असेल. प्रशांत व्ही. गवई

उच्च न्यायालय, मुंबई, मोबा.:९०२९४९३०४९

मिरा-भाईंदर महानगरपालिका स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग,

भाईंदर (प.), ता.जि. ठाणे-४०११०१. दूर.:२८१९९०९३, ई-मेल: rchmbmc@rediffmail.com, rchmbmc@yahoo.com

जा.क्र.मनपा/वैद्यकीय/३०३९/२०२१-२२

दि.११/०१/२०२२

A

// मुदतवाढ //

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकरिता आवश्यक उपकरपं NICU Ventillator व Pediatirc Ventillator पुरविण्यासाठी इच्छुक उत्पादक कंपनी किंवा वितरक यांचेकडून मागविण्यात आलेल्या निविदेस (Tender id: 2022 MBMC 753338 1) दि.१८.०१.२०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

सदरच्या निविदा दि.१८.०१.२०२२ रोजी दुपारी १.०० वाजता उघडण्यात

जा.क्र.मनपा/जनसंपर्क/४६२/२०२१-२२ दि. ११.०१.२०२२

सही/ (डॉ. नंदिकशोर लहाने) वैद्यकीय आरोग्य विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका

PUBLIC NOTICE

This is to inform the public at large that the deceased *Mr. Samuel Baby* was the bonafide member of **Sophistica** Co-operative Housing Society Ltd., having address at Survey Nos. 192/1B & Others, Village Nilje Dombivali (E), Tal. Kalyan & Dist. Thane, holding of Flat No.206 on 2nd Floor, C-Wing with his Son Mr. John Mathew (Primary owner).

The said deceased died on 29/09/2018 without making any nomination in the society with respect to the said flat. Mr. John Mathew (Son), heir of the said deceased has made an application to the society for transfer o 50% shares of deceased in his name to become a sole owner (100%) shares) of the said flat and accordingly he has submitted all papers to the Society as per the Bye-Laws No. 35.

The society has requested to the applicant to publish a notice in this espect and therefore I hereby invite claims/objections from the heir/heirs or other claimants/objectors for the aforesaid transfer within a period of 7 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the

If no claims are received within the period prescribed above, I shall give no claim to the society and the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society The present notice is given on behalf of Mr. John Mathew.

RH/Plot No. 62, Aashiyana, Behind Plaza CHS Adv. Niraj K. Mishra Ltd., Sector 2, Koparkhairane, Navi Mumbai – 400709. 9820086949

PUBLIC NOTICE

This is to inform the public at large that the deceased Mr. Samuel Baby as the bonafide member of Sophistica Co-operative Housing Society Ltd., having address at Survey Nos. 192/1B & Others, Village Nilje, Dombivali (E), Tal. Kalyan & Dist. Thane, holding of *Flat No. 1506 on 15th* Floor, C-Wing with his Son Mr. Chacko Mathew (Primary owner).

The said deceased died on 29/09/2018 without making any nomination n the society with respect to the said flat. Mr. Chacko Mathew (Son), hei of the said deceased has made an application to the society for transfer o 50% shares of deceased in his name to become a sole owner (100% shares) of the said flat and accordingly he has submitted all papers to the Society as per the Bye-Laws No. 35

The society has requested to the applicant to publish a notice in this respect and therefore I hereby invite claims/objections from the heir/heirs or other claimants/objectors for the aforesaid transfer within a period of 7 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the If no claims are received within the period prescribed above, I shall give

no claim to the society and the society shall be free to deal with the share: and interest of the deceased member in the capital/property of the society The present notice is given on behalf of Mr. Chacko Mathew. Sd/ na, Behind Plaza CHS Ltd., Sector 2, Koparkhairane, Navi Mumbai – 400709.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्री. अमित सिंघल व श्रीमती प्रतिमा अमि**त **सिंघल** यांच्या नावे असलेली खाली नमुद मालमत्ता **बँक ऑफ बडोदा, विक्रोळी (प.) शाखा** हे त्यांचे प्राहकांकडून विनंतीवर कर्ज सुविधेकरिता प्रतिभूती म्हणून स्विकृत करू इच्छित आहेत

जर अन्य कोणासही खाली नमुद मालमत्तेवर कोणताही अधिकार/हक्क/हित/दावा असल्यास त्यांर्<u>न</u> त्यांचे दाव्याच्या पृष्ठ्यर्थ आवश्यक पुराव्यांसह १० दिवसांत बँकेकडे संपर्क करावा.

जर १० दिवसांत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तर असे समजले जाईल की, सदर मालमत्ता सर्व भधिभार/दावा/बोजापासून मुक्त आहे आणि बँकेकडून तारणाची प्रक्रिया सुरू केली जाईल.

१) फ्लॅट क्र.४१, क्षेत्रफळ ८५१ चौ.फु. कार्पेट क्षेत्र तत्सम ७९.०६ चौ.मी. (कार्पेट क्षेत्र), ४था मजल २) फ्लॅट क्र.४२, क्षेत्रफळ ८५७ चौ.फु. कार्पेट क्षेत्र तत्सम ७९.६२ चौ.मी. (कार्पेट क्षेत्र), ४था मजला दोन्ही जागा सी विंग, इमारत क्र.१, तसेच एक अप्पर बेसमेंट कार पार्किंग जागा, अप्पर बेसमेंट (बी१) लेव्हल क्र.युबी-७६, कल्पतरु इस्टेट म्हणून ज्ञात संकुल, कल्पतरु इस्टेट बिल्डिंग नं.१बी ॲण्ड १सी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३, जमीन प्लॉट सर्व्हे क्र.३३, संबंधित सीटीएस क्र.१४, सर्व्हे क्र.३४ हिस्सा क्र.२, संबंधित सीटीएस क्र.१६७ए, सर्व्हे क्र.४२, हिस्सा क्र.२, संबंधित सीटीएस क्र.१७१ सर्व्हे क्र.५५, हिस्सा क्र.४, संबंधित सीटीएस क्र.१६६ए, गाव मजास, तालुका अंधेरी, नोंदणी

जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर, बृहन्मुंबई महानगरपालिका येथे आहेत. गाखा तपशील/संपर्क क्र.: बँक ऑफ बडोदा. वेक्रोळी (पश्चिम) शाखा, विक्रोळी शिवकृपा . इंडस्ट्रीयल इस्टेट, गाळा क्र.१, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३. संपर्क व्यक्ती: श्री. किशोर कुमार झा, वरिष्ट शाखा व्यवस्थापक मो.क्र.:९९३१७७६२७१ दूर.क्र.:(०२२) २५७८८५६९/८०७१

ई-मेल:vikhro@bankofbaroda.com

वकील (नाव व संपर्क क्र.) मे. दास असोसिएटस प्रसाद दास-305050505 स्वर्णलता दास-९३२४६११६७६

9820086949

NOTICE

E Auction for Sale of Honda City and Innova Car lying at Andheri East, Mumbai Notice of Intended sale under Regulation 33 of The IBBI Liquidation Process) Regulations, 2016 Vascular Therapeutics India Private Limited (in Liquidation)

I Mahesh Sureka, Liquidator of Vascular Therapeutics India Pvt. Ltd, in Liquidatio (company) appointed by NCLT Mumbai by order dated 23--07-2021 is issuing the E uction Public Notice for sale of Cars owned by the company.

The Car will be sold on as it is basis and as on where is basis, with no recourse of action The date of the auction has been fixed on 25.01.2022 by a-auction on E auctio portalwww.https://right2vote.in/eauction/owned by Right2Vote Infotech Pvt. Ltd. from 11.00 AM to 5.00 PM.

The details are also available on web sitehttps://right2vote.in/eauction/ and http://www.kipinsolvency.com/vasculartherapeuticsindiapvt.ltd/secondphaseinde

Car Make Honda City 1 . 5 SMT, Year of Manufacturing 2010, Colour Beige, Number Plat MH 01 AR 9015 Quantity (One No) and Car Make Innova 2.5 G, Year of Manufactur 2011, Colour Silver, Number Plate MH 01 AV 8558 Quantity (One No) The Reserve price has been fixed at Rs. 05:21 lakhs (both Cars) and Earnest Money Depos

(EMD) has been fixed at 0. 52 lakhs for the sale of the Cars as on where is basis. The term and conditions of sale are also available on website ww.https://right2vote.in/eauction/and

http://www.kipinsolvency.com/vasculartherapeuticsindiapvt.ltd/secondphaseindex php Last date of receipt of EMD amount along with supporting papers is 22-01-2022, pefore 6 pm as mentioned in terms and condition documents

For further details about the auction contact Right2vote.in Or contact us on +91 9870944469/+ 91 9322581414 or write to us on E mail mahesh@mrsu

Mahesh Sureka

M/s Vascular Therapeutics India Pvt. Ltd, in Liquidation IBBI RegistrationNo. IBBI/IPA-001/IP-P00413/2017-18/10736 Appointed in IA 809 of 2021 in CP/IB (MB) 1490 of 2017

PUBLIC NOTICE

CHAKKAR is joint owner of Row House No. Agrasen CHSL, Plot No. 20, Sector Airoli, Navi Mumbai along with 1) MR HITESH DAMODAR THAKKAR, 2) MRS GEETA MUKESH THAKKAR AND 3) MRS PRITI HITESH THAKKAR who hav ourchased the aforesaid Flat from MRS. A. KARDEKAR vide Agreement For Sal lated 23.01.2003 and Registered the sam having Doc. No. TNN3-01123-2003. MRS. A.
A. KARDEKAR had purchased the said property from M/S. SHILP VIEW vide Agreement For Sale dated 12.09.1996 an Registered the same having Doc. No. TNN3 2894-1996. The Agreement dated 12.09.1996 is lost/misplaced by my clier for which my client has filed an FIR a Rabale Police Station, Navi Mumbai a Property Missing Register No. 31/2022 dtd 05.01.2022. If, anyone finds the same of has any claims about the same then such person/s can contact me within 15 day m issue of this notice.

Adv. Shital Kadam Chavan B-101. Shri Sai Samarth CHS., Kharigaon Azad Chowk, Kalwa, Thane 400605 Date: 12/01/2022

जाहीर नोटीस

या नोटीसेद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की. दुकान क्र. १३ ए, तळ मजला, ओम दुर्गा को नॉप. सहकारी सोसायटी लि., केबिन क्रॉस रोड भाईंदर (पूर्व), तालुका जिल्हा ठाणे हि कान श्री जीन्नरोम यादव, व श्रीमती शांतिदेवी नीनुराम यादव यांचे नावे होती. श्री जीनुराम गादव यांचे दिनांक २६/१०/२००१ रौर्ज् निधन झाले आहे, त्याच्या मृत्य नंतर त्यांचे वारसांनी आपला हिस्सा श्री दिलीप जीन्नुराम यादव ह्याच्या नाचे हवसोड पत्र दस्त क्रमाक ाणे – ४ – ट नन४ – १३०४५ / २०२: दि.२४/०९/२०२१ व टनन:-१४०९०१/२०२१ दिनांक २६/१०/२०२१ अन्वये सोडून दिल आहे श्री दिलीप जीनुराम यादव यांनी वरील कानाचा अर्धा हिस्सा शेअर सर्टिफिकेट गेसायटीमध्ये आपल्या नावे करण्यासाठी अर्ज केला आहे, तरी सदर दुकानावर कोणाई व्यक्तींचा किंवा कोणाही वारसांचे कोणत्याई प्रकारचा हक, अधिकार, हितसंबध, दावा असल्यास तरी त्याबाबत कोणाचीही हरकत असल्यास त्यांनी हि नोटीस प्रसिध्द झाल्य गसन १४ दिवसांच्या आत ३. सपार्श्व दर्शन र्वकटैश पार्क, फाटक रोड, भाईंदर प., ठाण ८०१ १०१, अथवा सोसायटी ऑफिस ओम दर्गा को. ऑप. सहकारी सोसायटी लि.. य . त्यावर लेखी पराव्यांसह कळवावे. अन्यथ ासा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क. अधिकार, हितसंबध, दावा नाही आणि असल्यास तो सोडून दिला आहे, असे रमजण्यात येईल.

वकील - केनेट आर. गऱ्या

PUBLIC NOTICE

Mr. Alwyn Coelho a member of the Colaba Kalpana Co operative Housing Society Ltd. having address at 2nd Pasta Lane, Colaba, Mumbai 400 05 and holding Flat No.33-A ir the building of the Society, died or 26/3/2020 by making nomination in favour of his son Mr. Ziren Coelho. The Society hereby invites claims or objections from the heir or heirs o other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and nterest of the deceased member in the capital / property of the society within a period of 7 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims objections for transfer of shares and nterest of the deceased member in the capital / property of the society. I no claims/objections are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of deceased member in the capital / property o the society in such manner as provided under the bye-laws of the society. The claims /objections, i any received by the society for transfer of shares and interest of the deceased members in the capital property of the society shall be dealwith in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered by-laws of the society s available for inspection by the claimants / objectors, in the office of the society with the Secretary of the society between 10.00 am to 5.00 pm. from the date of publication of the notice till the date of expiry of this

For and on behalf of the Colaba Kalpana Co-operative Housing Society Ltd. HON SECRETARY. Place : Mumbai

Date: 11th January, 2022.

येथे सूचना देण्यात येत आहे की, निवन फ्लोराईन इंटरनॅशनल लिमिटेड यांचे खाली नमुद समभागांकरिता ! हरवले/गहाळ झाले आहेत आणि सदर समभागांचे अर्जदारांनी दृय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केल जर कोणा व्यक्तीस सदर शेअर्सबाबत दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात आजच्य

तारखेपासून १५ दिवसांत कळवावे, अन्यथा पढील कोणतीही सूचना न देता उपरोक्त अर्जदारांनी दय्यम प्रमाणपः

फोलिओ	भागधारकाचे	दर्शनी मुल्य	प्रमाणपत्र	अनुक्रमांक	भागांची		
क्र.	नाव		क्र.		संख्या		
०४००३४९१	स्वर्गीय दत्तात्रय मालुस्टे	रु.२/- प्रती	468008	४८२५४१६१-४८२५४२९०	१३0		
भागधारकाचे नाव व पत्त							

ठिकाण: मुंबई स्वर्गीय दत्तात्रय मालस् ६ए. आयएल पलाझो, लिटल गिब्स रोड, मुंबई-४००००६ दिनांक: ११.०१.२०२२



अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेड

सीआयएन:एल००३०५एमएच १९७३ पीएलसी १७४२० १ नोंदणीकृत कार्यालय: अल्केम हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. द्रर.:+९१-२२-३९८२९९९९, फॅक्स:+९१-२२-२४९५२९५५, वेबसाईट:www.alkemlabs.com, ई-मेल:<u>investors@alkem.com</u>

सूचना

सदस्यांना येथे सूचित करण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १९० सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ वेळोवेळी सुधारित आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ आणि सहकार मंत्रालयाचे परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० व क्र.३३/२०२० दि.२८ सप्टेंबर, २०२० आणि क्र.३९/२०२० दि.३१ डिसेंबर, २०२०, क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ आणि क्र.२०/ २०२१ दि.८ डिसेंबर, २०२१ नुसार कंपनीने ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदारकडे नोंद आहेत आणि ज्यांचे नावे शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१ (नोंद दिनांक) रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या यादीत ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग प्रणालीने दि.२० डिसेंबर, २०२१ रोजीच्या टपाल मतदान सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता कंपनींच्या सदस्यांची अनुमती घेण्यासाठी ११ जानेवारी, २०२२ रोजी टपाल मतदान सूचना विद्युत स्वरुपाने वितरणाची प्रक्रिया पुर्ण केली आहे.

टपाल मतदान सूचना कंपनीच्या <u>https://www.alkemlabs.com/voting-</u> result.php, सीडीएसएलच्या www.evotingindia.com आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवरून डाऊनलोड करता येईल.

कंपनीने सदस्यांना ई–वोटिंग सुविधा देण्यासाठी सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांची सेवा नियुक्त केली आहे. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया बुधवार, १२ जानेवारी, २०२२ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि गुरुवार, १० जानेवारी, २०२२ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. गुरुवार, १० जानेवारी, २०२२ रोजी सायं.५.००वा.नंतर सीडीएसएलद्वारे रिमोट ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल आणि सदर तारीख व वेळेनंतर सदस्यांना मतदान मान्य असणार नाही. ज्या सदस्यांची नावे नोंद तारखेला ठेवीदाराद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत/ सदस्य नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यांना त्यांचे मत रिमोट ई-वोटिंगने देण्याचा

ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदारकडे नोंद नाहीत त्यांनी शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे पर्यंत नोंद करावेत. जेणेकरून त्यांना टपाल मतदान सूचना व रिमोट ई-वोटिंगकरिता प्रक्रियेसह रिमोट ई-वोटिंगकरिता लॉगइनआयडी व पासवर्ड https://linkintime.co.in/emailerg/ email register.html वर क्लिक करून प्राप्त करता येईल आणि नोंदणी प्रक्रिया पुर्ण करता येईल

संचालक मंडळाने रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून **मे. मनिष घिया ॲण्ड असोसिएटस्,** कंपनी सचिव, मुंबईचे भागीदार सीएस मनिष घिया यांची नियुक्ती केलेली आहे.

कंपनीचे अध्यक्ष किंवा अन्य इतर अधिकृत व्यक्तिद्वारे सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२ रोजी सायं.५.००वा. कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात टपाल मतदानाचा निकाल घोषित केला जाईल आणि स्टॉक एक्सचेंजकडे, सीडीएसएल, निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी यांना कळविला जाईल आणि कंपनीच्या https:// www.alkemlabs.com/voting-result.php वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल. तसेच कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित केले जाईल. टपाल मतदानाबाबत काही प्रश्न, तक्रारी असल्यास सदस्यांनी **श्रीमती अश्विनी** नेमलेकर, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३, दुर.क्र.:०२२-४९१८६००० यांना लेखी कळवावे किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in वर ई-मेल करावा आणि रिमोट ई-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास सदस्यांनी हेल्प सेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध ई-वोटिंग मॅन्युअलचा व फ्रिक्वेन्टली आस्वड क्वेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंड, ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३, दूर.क्र.:०२२-२३०५८५४२/४३ यांना संपर्क करावा.

अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडकरिता

सही/ दिनांक: ११ जानेवारी, २०२२ मनिष नारंग ठिकाण: मुंबई अध्यक्ष-विधी, कंपनी सचिव व सक्षम अधिकारी



न्टी स्टेट शेड्युल्ड बॅक

अपना सहकारी| बँक लि.

(मल्टी स्टेट शेड्युल्ड को-ऑप. बँक)

नोंदणीकृत कार्यालय : अपना बाजार, १०६-ए, नायगाव, मुंबई ४०० ०१४. कॉर्पोरेट कार्यालय: अपना बँक भवन, डॉ. एस. एस. राव रोड, परेल, मुंबई ४०० ०१२. फोन : ०२२–२४१६ ४८६० / २४१० ४८६१– ६२/२४११ ४८६३, फॅक्स : ०२२ –२४१०४६८०. Email: apnabank@vsnl.com, Website: www.apnabank.co.in

ताबा नोटीस

ज्याअर्थी खाली सही करणारा अधिकृत अधिकारी, **अपना सहकारी बँक लि. (मल्टी स्टेट शेड्युल्ड को–ऑप. बँक)** यानी त्याना सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ व कलम १३(१२) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारान्वये व सदर कायद्याच्या कलम १३ (२) नुसार (**कर्जदार) मेसर्स पारेख ऑटोमेटीव्हज् प्रा.** लि.– श्री. विशाल अनिल पारेख (संचालक/जामीनदार), श्री. अनिल शांतीलाल पारेख (संचालक/ जामीनदार/ गहाणखतदार), सौ. बीना अनिल पारेख (संचालक/जामीनदार/गहाणखतदार), सौ. किया विशाल पारेख (संचालक/ जामीनदार) ह्यांना दि. ०१.१०.२०२१ रोजी मागणी नोटीस पाठवून दि. ३०.०९.२०२१ रोजी येणे असलेली रक्कम रु. ९,६२,२२,७९६.०९ (रुपये नऊ कोटी बासष्ट लाख बावीस हजार सातशे शहाण्णव आणि पैसे एक फक्त) अधिक दि. ०१.१०.२०२१ पासून देय दिनांकापर्यंत त्यावरील पुढील होणारे व्याज सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांचे आत भरणा करण्याची मागणी केली होती.

संबंधित कर्जदार व वर उल्लेखिलेले इतर, पूर्ण रकमेचा भरणा करू न शकल्याने सर्व सामान्य जनता, खासकरून कर्जदार व वर उल्लेखिलेले इतरांना सूचना देण्यात येते की, खाली सही करणार यांनी त्यांना कलम १३ (४) व नियम ९ नुसार प्राप्त अधिकारान्वये खाली उल्लेखिलेल्या मालमत्तेचा ताबा खाली नमूद केल्यानुसार घेतला आहे.

वर उल्लेखिलेले कर्जदारास व इतरांस आणि सर्व सामान्य जनता यांना जाहीर सावधानतेची सूचना देण्यात येते की त्यांनी खाली उल्लेखिलेल्या मालमत्तेसंबंधात कोणताही व्यवहार करू नये. जर असा कोणताही व्यवहार केला गेला तर तो **अपना सहकारी बँक लि.** (मल्टी स्टेट शेड्युल्ड को-ऑप. बँक) या बँकेच्या दि. ३०.०९.२०२१ रोजी येणे असलेली रक्कम रु. ९,६२,२२,७९६.०१ (रुपये नऊ कोटी **बासष्ट लाख बावीस हजार सातशे शहाण्णव आणि पैसे एक फक्त) अधिक दि. ०१.१०.२०२१** पासून देय दिनांकापर्यंत त्यावरील पुढील होणारे व्याज इत्यादीचे, भरणा करण्याची मागणी केली होती.

मिळकतीवरील बोजा कर्जफेड करुन उतरवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेबाबत कर्जदाराचे ध्यान सरफेसी कायद्याच्या कलम १३ उपकलम ८ कडे आकर्षित करण्यात येते.

q) नोंदणी आणि उपनिबंधक मुंबई शहर आणि मुंबई सबअर्बन यांच्या हद्दीतील एस. व्ही. रोड, विले पार्ले (पश्चिम), मुंबई ४०००५६ येथील सिटीएस नं. ४१२ ऑफ १६३, मधील प्लॉट नं. सी–१ वरील कुणाल अपार्टमेंट या वर्ष १९९१ मध्ये बांधलेल्या तळ मजला अधिक चार मजले असलेल्या इमारतीमधील तळ मजल्यावरील फ्लॅट क्र. ए/१, क्षेत्रफळ २१० चौ. फू. म्हणजेच १९.५१ चौ.मी. (प्रतिकात्मक ताबा : दि. ०७.०१.२०२२)

२) नोंदणी आणि उपनिबंधक मुंबई शहर आणि मुंबई सबअर्बन यांच्या हद्दीतील एस. व्ही. रोड, विले पार्ले (पश्चिम), मुंबई ४०००५६ येथील सिटीएस न. ४१२ ऑफ १६३, मधील प्लॉट न. सी–१ वरील कुणाल अपार्टमेंट या वर्ष १९९१ मध्ये बांधलेल्या तळ मजला अधिक चार मजले असलेल्या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २०१, क्षेत्रफळ ४६८ चौ. फू. म्हणजेच ४३.६८ चौ.मी. (प्रतिकात्मक ताबा : दि. ०७.०१.२०२२)

३) नोंदणी आणि उपनिबंधक मुंबई शहर आणि मुंबई सबअर्बन यांच्या हद्दीतील एस. व्ही. रोड, विले पार्ले (पश्चिम), मुंबई ४०००५६ येथील सिटीएस नं. ४१२ ऑफ १६३, मधील प्लॉट नं. सी–१ वरील कुणाल अपार्टमेंट या वर्ष १९९१ मध्ये बांधलेल्या तळ मजला अधिक चार मजले असलेल्या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २०२, क्षेत्रफळ ५९८ चौ. फू. **(प्रतिकात्मक ताबा : दि.**

४) एस. व्ही. रोड, विले पार्ले (पश्चिम), मुंबई ४०००५६ येथील प्लॉट नं. डी–१, १६३–एफ वरील ''गोल्डन ॲरो'' नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ३, क्षेत्रफळ ६३० चौ. फू. **(प्रतिकात्मक ताबा : दि. ११.०१.२०२२)**

दिनाक : १२ ०१ २०२२ (मजकूरात सदिग्धता असल्यास इग्रजी मजकूर ग्राह्य मानावा)

अधिकृत अधिकारी, अपना सहकारी बँक लि. (मल्टी स्टेट शेड्युल्ड को-ऑप, बँक)